

पोस्ट खात्याच्या बटवडा सेवेपोटी (BNPL)
स्मार्टकार्ड नोंदणी प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती
पाठविण्यासाठी येणाऱ्या खर्चावर GST लागू
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक: एमव्हीडी-०५२३/प्र.क्र.१५६/परि-४,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २१ जुलै, २०२३.

वाचा :-

- १) केंद्रीय दुरसंचार मंत्रालय, पोस्ट विभाग, भारत सरकार यांचे पत्र क्र.३९-२६/२०१९-डी, दि.१३.०२.२०२३.
- २) भारतीय डाक विभाग यांचे पत्र क्र. BD/SP/RTO Corr/२०२३-२४ Vol-V, दिनांक १०.०३.२०२३
- ३) परिवहन आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र. पआका/ पोस्ट/ २०२३/ जा.क्र. ३६३२, दि. २१.०३.२०२३.

प्रस्तावना :-

गृह (परिवहन) विभागामार्फत अनुज्ञप्ती प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र नागरिकांना पोस्ट विभागामार्फत घरपोच पाठविण्यात येतात. याकरिता पोस्ट विभागासोबत परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत दरवर्षी सामंजस्य करार करण्यात येतो. उपनिर्दिष्ट क्र. १ व २ अन्वये कळविल्यानुसार तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १३ (अ) व ५१ (अ) नुसार अनुज्ञप्ती व नोंदणी प्रमाणपत्र पोस्टाने पाठविण्याकरिता येणाऱ्या सेवाशुल्कावर १८ % GST लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

गृह (परिवहन) विभागामार्फत अनुज्ञप्ती प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र नागरिकांना पोस्ट विभागामार्फत घरपोच पाठविण्याकरिता येणाऱ्या सेवाशुल्कावर पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे १८ % GST लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

| अनु. क्र. | तपशील | मुळ शुल्क रु. | पैकी पोस्ट विभागास वर्ग शुल्क रु. | सेवाकराचा दर | सेवाकर रक्कम रु. | उमेदवारांनी अदा करावयाचे एकुण शुल्क रु. |
|-----------|-------------------------------------------------------|---------------|-----------------------------------|--------------|------------------|-----------------------------------------|
| १. | नोंदणी प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती प्रमाणपत्र यांचा बटवडा | ५०/- | ४५/- | १८% | ८.९/- | ५८/- |

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७२११६३८०७६८२९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(भरत रा. लांघी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव.
- २) प्रधान सचिव (परिवहन), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई, यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक.
- ३) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ४) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- १/ २ मुंबई / नागपूर.
- ६) महालेखापाल (लेखा परीक्षा)- १/ २ मुंबई / नागपूर
- ७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ८) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- ९) कक्ष अधिकारी परि-२/परि-३, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) निवडनस्ती/परि-४.